

Corporate Office: 26A Nariman Bhavan, 227 Nariman Point, Mumbai 400 021. (INDIA) • Phone: 91-22-22023845, 61577100 - 119 • Fax: 91-22-22022893 • E-Mail: mumbai@sudal.co.in • www.sudal.co.in

May 27, 2023

To

Corporate Relationship Department BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: <u>506003</u>

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper publication of Audited Financial Results

Pursuant to Regulation 47 of Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement with respect to the Audited Financial Statements for the quarter and financial year ended March 31, 2023, published in following newspapers:

- 1. Business Standard on May 27, 2023;
- 2. Pratahkal Marathi on May 27, 2023.

Kindly take the above on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully, For **SUDAL INDUSTRIES LIMITED**

SUDARSHAN Digitally signed by SUDARSHAN SHRIRAM CHOKHANI CHOKHANI TIL: 48:11 + 05'30'

Sudarshan Shriram Chokani Managing Director DIN: 00243355

SIEMENS

CAUTION NOTICE

The following Share Certificate of the Company has been reported as lost/misplaced and the Member has requested the Company for issuance of duplicate Share Certificate.

The notice is hereby given that the Company will proceed to issue duplicate Share Certificate and I or issue Letter of confirmation unless valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this Notice and no claims will be entertained by the Company with respect to the Share Certificate mentioned below subsequent to the issue of duplicate and / or issue of Letter of confirmation in lieu thereof:

Sr. No.	Folio No.	Name of the Shareholders	Share Cert. No.	Dist. Nos.	No. of Shares
1.	SIA0005591	Aloke Kumar Lahiri	421093	782166 - 782465	300
		Mitra Lahiri			

Date: 26th May 2023

For Siemens Limited

Siemens Limited CIN: L28920MH1957PLC010839 Read Office: Birla Aurora Level 21 Plot No. 1080

Ketan Thaker Company Secretary

Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030 Tel.: +91 22 6251 7000 | Fax: +91 22 2436 2403

Website: www.siemens.co.in

Email / Contact: Corporate-Secretariat.in@siemens.com / www.siemens.co.in/contact

NEW SONAL INDUSTRIAL PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD Regn No. BOM/GEN/871/YEAR 1976, Dt. 19/01/1976

Plot No.1, CTS No. 186 (A), Village Tungwa, Survey No.9 (Pt), 5/B, Behind John Baker & Sons, Saki Vihar Road, Mumbai-400 072

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE (Application No. 34/2023)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me or

Tis/06/2023 at 03:00 pm at the office of this authority.

Respondent No. - (1) M/s. Nandu Builders, Builders/Developers, 21-33, Khetwadi Back Road, 3rd Lane, Mumbai-400 004, (2) Mr. Bipin Vrajlal Mehta (3) Smt.Tulsibai Narayandas Asave (i) Mr. Mahendra Vrajlal Mehta (ii) Mr. Bipin Vrajlal Mehta (4) Smt. Narayandas Asave (i) Mr. Manendra Vrajiai Menta (ii) Mr. Bipin Vrajiai Menta (4) Smt. Maniben Ramjibhai Mehta (5) Smt. Jivtiben Popatial Shah (6) Smt. Kanchanlaxmi Hargovind Mehta (7) Mr. Hargovind Mehta (8) Smt. Manaharlaxmi Chotalal Mehta (9) Mr. Hargovinddas Ramjibhai Mehta (10) Chotalal Ramajibhai Mehta (11) Jayantilal Ramjibhai Mehta (12) Bhagwandas Popatial Shah (13) Minal Co-operative Housing Society Ltd. (14) Aditya Vardhn Co-operative Housing Society (15) Shrushti Plaza Premises Co-operative Society Ltd. above No. 2 to 13 residing at-113, 2rd Floor, 24-B Raja Bahadur Compound, Near City Union Bank, Behind Lalit Restaurant, Fort, Mumbai 400 001 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF THE PROPERTY:

Building of New Sonal Industrial Premises Co-Operative Society Ltd. along with land as

Survey No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area					
9 (Part), 5 (Part)	1	186 (A) Village Tungwa	Total area 9356.60 Sq.mtr. and right to way from Survey No.85, 27 & 26 (New Survey No.9)					
ef. No. MUM/DDR(2)/Notice/1359/2023								

Place : Konkan Bhavan, Competent Authority & District Dy. Registrar,

Room No. 201, Konkan Bhavan, C.B.D. Belapur,

(SEAL) Navi Mumbai-400614. Date : 25/05/2023 Tel.: 022-27574965 Dy. Registrar Co.op. Societies (2), Email : ddr2coopmumbai@gmail.com

Competent Authority & District East Suburban, Mumbai

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028 No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/1412/2023 Date: 25/05/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 126 of 2023

Manali Building No. 1 Co-Op. Hsg. Soc. Ltd., Chairman/ Secretary, Plot No. 48 to 50, CTS No. 307/23, 307/29, 307/33, Village Valnai, Evershine Nagar, Marve Road, Malad (West), Mumbai 400064, Applicant Versus 1) M/s. Manali Corporation, Having its last known address at Sailesh Linking Road, Santacruz (West), Mumbai - 400064, 2) M/s. Associated Land Development Corporation, Through its Partners, 2(a) Harishkumar Shantilal Inamdar, 2(b) Devkichandra Shantilal Inamdar, 2(c) Achyukumar Shantilal Inamdar, Having its last known address at Plo No. 48 to 50, CTS No. 307/23, 307/29, 307/33, Village Valnai, Evershine Nagar, Marve Road, Malad (West), Mumbai - 400064, 3) Pankaj CHS Ltd., Having its last known address at Plot No. 48 to 50, CTS No. 307/23, 307/29, 307/33, Village Valnai, Evershine Nagar, Marve Road, Malad (West), Mumbai - 400064, 4) M/s. Evershine Building Private Ltd., Having its last known addres at 223, Arun Chambers, Tardeo, Mumbai - 400 034, 5) Chairman/ Secretary, Manali Building No. 2 Co-Op. Hsg. Soc. Ltd., 6) Chairman/ Secretary, Manali Building No. 3 Co-Op. Hsg. Soc Ltd., 7) Chairman/ Secretary, Manali Building No. 4 Co-Op. Hsg. Soc. Ltd., 8) Chairman Secretary, Manali Building No. 5 Co-Op. Hsg. Soc. Ltd., Having its last known address at Plot No. 48 to 50, CTS No. 307/23, 307/29, 307/33, Village Valnai, Evershine Nagar, Marve Road, Malad (West), Mumbai - 400064....Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure t submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly

Description of the Property :-Claimed Area

Unilateral Conveyance of land admeasuring 2524.69 Sq. mts., out of 11783.86 sq. mts., being 21.42% as specifically set out in the Property Registration Card alongwith proportionate undivided share in the R.G. being 468.82 Sq. Mtrs., (out of 2188.2 Sq. Mtrs.,) undivided proportionate share in Internal Road of 131.96 (Out of 615.94 Sq. Mtrs.) & the Copy of the Agreement dated 27/01/1983 along with building standing thereon at Plot No. 48 to 50, Survey No. 26, Hissa No. 1, 2, 3 and Survey No. 46, Hissa No. 1, 5, 8 of corresponding CTS No. 307/23, 307/29, 307/33, Taluka - Borivali, Mumbai Suburban District, situated at Evershine Nagar, Marve Road, Mala (West), Mumbai - 400064, in favour of the Applicant Society.

The hearing in the above address case has been fixed on 12/06/2023 at 02:00 p.m.



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/1399/2023 Date: 25/05/2023 cation u/s 11 of Maharashtra Ównership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 121 of 2023

Manek Co-Operative Housing Society Ltd., Through its Secretary/Chairman/Treasurer, Having address as Chhatrapati Shivaji Road, Dahisar (East), Mumbai - 400 068, Applicant Versus 1) Mr. Hansraj Gopinath Mhatre, 2) Smt. Aruna Hansraj Mhatre, 3) Mr. Raju Hansraj Mhatre, 4) Mr. Meghnath Hansraj Mhatre, 5) Mr. Deepak Hansraj Mhatre, 6) Ms. Jotsana Hansraj Mhatre, 7) Smt. Jankibaj Bhimji Mhatre, 8) Smt. Meerabaj Kesavi Bhoir, 9) Mr. Ramchandra Kayle Mhatre, 10) Smt. Shantibai Ramchandra Mhatre, 11 Mr. Ghanshyam Ramchandra Mhatre, 12) Mr. Madhukar Ramchandra Mhatre, 13) Mr Shreehari Ramchandra Mhatre, 14) Smt. Snehlata Mhatre, 15) Ms. Pinky Mhatre, 16) Smt. Pushpabai Dinanath Patel, 17) Ms. Ansuya Girdhar Patel, 18) Smt. Kamalabai Kishen Patel, 19) Smt. Vimalabai Manohar Bhoir, 20) Mr. Lakshman Dattatraya Mhatre, 21) Smt. Sonaribai Dattatraya Mhatre, 22) Smt. Anjalibai Lakshman Mhatre 23) Mr. Jaswant Dattatraya Mhatre, 24) Mr. Kallas Dattatraya Mhatre, 25) Smt. Girijaba Baburao Mhatre, 26) Mr. Dattu Bhiva Mhatre, 27) Mr. Gopinath Kabala Mhatre, 28) Mr. Ramchandra Kabala Mhatre, Last Known Address of Opp. No. 1 to 28, C.T.S. No. 1161, Survey No. 57 Hissa No. 6(Part), Chhatrapati Shivaji Road, Dahisar (East), Mumbai - 400068, 29) Mr. Ashok Kumar Narayandas Punjiram Pandya, 32, Dr. Wilson Street V.P. Road, Shukla Nagar, Mumbai - 400004, 30) The Developer, M/s. Meghji Khimj Patel And Co. (Pvt) Ltd., 8, Parekh Vora Chambers, 66, Nagindas Master Road, Mumb 400 023....Opponents, and those, whose interests have been vested in the said propert may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to subm any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further actio Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Conveyance of the land bearing C.T.S. No. 1161/A corresponding to Survey No. 57 Hissa No. 6/1 & Survey No. 57 Hissa No. 6/1/A admeasuring 1942 Sq. mtrs. admeasuring 1942 Sq. mtrs., in the Revenue Village Dahisar, Taluka – Borivali alongwith the benefit of setback road, with building standing thereon namely "Manek" Cooperative Housing Society Ltd.; in the Revenue Village - Dahisar, Taluka Borivali situated at Chhatrapati Shiyaji Road, Dahisar (East), Mumbai - 400 068; Mumbai Suburban District within the Registration District and sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, ir favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 02:00 p.m.



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963

Date: 25.05.2023

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/1410/2023 Date: 25/05/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 125 of 2023

Manali Building No. 5 Co-Op. Hsg. Soc. Ltd., Chairman/ Secretary, Plot No. 48 to 50, CTS No. 307/23, 307/29, 307/33, Village Valnai, Evershine Nagar, Marve Road, Malad (West), Mumbai 400064, Applicant Versus 1) M/s. Manali Corporation, Having its last known address at Sailesh Linking Road, Santacruz (West), Mumbai - 400064, 2) M/s. Associated Land Development Corporation, Through its Partners, 2(a) Harishkumar Shantilal Inamdar, 2(b) Devkichandra Shantilal Inamdar, 2(c) Achyukumar Shantilal Inamdar, Having its last known address at Plot No. 48 to 50, CTS No. 307/23, 307/29, 307/33, Village Valnai, Evershine Nagar, Marve Road Malad (West), Mumbai - 400064, 3) Pankaj CHS Ltd., Having its last known address at Plot No. 48 to 50, CTS No. 307/23, 307/29, 307/33, Village Valnai, Evershine Nagar, Marve Road, Malad West), Mumbai - 400064, 4) M/s. Evershine Building Private Ltd., Having its last known addres at 223, Arun Chambers, Tardeo, Mumbai - 400 034, 5) Chairman/ Secretary, Manali Building No. 2 Co-Op. Hsg. Soc. Ltd., 6) Chairman/ Secretary, Manali Building No. 3 Co-Op. Hsg. Soc. Ltd., 7) Chairman/ Secretary, Manali Building No. 4 Co-Op. Hsg. Soc. Ltd., 8) Chairman/ Secretary, Manali Building No. 1 Co-Op. Hsg. Soc. Ltd., Having its last known address at Plot No. 48 to 50, CTS No. 307/23, 307/29, 307/33, Village Valnai, Evershine Nagar, Marve Road, Malad (West), Mumbai - 400064....Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Conveyance of land admeasuring 1039.25 Sq. mts., (out of 11783.86 sq. mts.,) being 8.82% as specifically set out in the Property Registration Card along with proportionate undivided share in the R.G. being 192.98 Sq. Mtrs., (out of 2188.2 Sq. Mtrs.,) undivided proportionate share in Internal Road of 54.32 (Out of 615.94 Sq. Mtrs.,) Making a total of 1286.55 Sq Mtrs. (out of entire plot of 14588.00) & Agreement for sale dated 23/08/1984 Readwith Agreement for sale dated 11.10.2021 along with building standing thereon at Plot No. 48 to 50, of inamdar layout Survey No. 26, Hissa No. 1, 2, 3 and Survey No. 46, Hissa No. 1, 5, 8 of corresponding CTS No. 307/23, 307/29, 307/33, Taluka - Borivali, Mumbai Suburban District, situated at Evershin Nagar, Marve Road, Malad (West), Mumbai - 400064, in favour of the Applicant Society.

The hearing in the above address case has been fixed on 12/06/2023 at 02:00 p.m.



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

GOKAK TEXTILES LIMITED

GOKAK TEXTILES LIMITED

CIN : L17116KA2006PLC038839 Registered office: #1, 2nd Floor, 12th Cross, Ideal Homes, Near Jayanna Circle ,Rajarajeshwari Nagar, Bengaluru 560098 Tel No. 080 29744077/78 Website : www.gokaktextiles.com Email : secretarial@gokaktextiles.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

001100211717							
Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Year Ended			
31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022			
(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)			
2,273.83	2,059.96	3,305.82	8,790.15	13,017.28			
3,007.64	(981.35)	(679.23)	625.97	(3,148.57)			
3,007.64	(981.35)	(679.23)	625.97	(3,148.57)			
3,007.64	(981.35)	(679.23)	625.97	(3,148.57)			
	(981.35)	(645.53)	690.66	(3,114.67)			
649.93	, ,	, , , , , , , , , , , , , , , , , , ,	649.93	649.93			
44.51	(16.09)	(9.82)	8.36	(44.38)			
	ended 31.03.2023 (Audited) 2,273.83 3,007.64 3,007.64 3,007.64 3,072.33 649.93	ended 31.03.2023 31.12.2022 (Audited) (Unaudited) 2,273.83 2,059.96 3,007.64 (981.35) 3,007.64 (981.35) 3,007.64 (981.35) 3,007.64 (981.35) 649.93 649.93	ended ended ended 31.03.2023 31.12.2022 31.03.2022 (Audited) (Unaudited) (Audited) 2,273.83 2,059.96 3,305.82 3,007.64 (981.35) (679.23) 3,007.64 (981.35) (679.23) 3,007.64 (981.35) (679.23) 3,007.84 (981.35) (679.23) 3,072.33 (981.35) (645.53) 649.93 649.93 649.93	ended ended Ended 31.03.2023 31.12.2022 31.03.2023 31.03.2023 (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) 2,273.83 2,059.96 3,305.82 8,790.15 3,007.64 (981.35) (679.23) 625.97 3,007.64 (981.35) (679.23) 625.97 3,007.64 (981.35) (679.23) 625.97 3,007.84 (981.35) (679.23) 625.97 3,007.84 (981.35) (645.53) 690.66 649.93 649.93 649.93 649.93			

The above is an extract of the detailed format of Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 filed with BSE Limited under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

Key Standalone Financial Information

Dordonione	Quarter	Quarter	Quarter	Year	Year				
Particulars	ended	ended	ended	Ended	Ended				
	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022				
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)				
Tumover	2,285.27	1,969.92	3,129.34	8,264.67	12,411.53				
Profit Before Tax	3,186.26	(965.49)	(741.29)	425.42	(3,230.92)				
Profit After Tax	3,186.26	(965.49)	(741.29)	425.42	(3,230.92)				
3) The shove financial results were reviewed and recommended by Audit Committee and engrowed by									

Board of Directors at their respective meetings held on May 26, 2023 and have been audited by Statutory Auditors of the Company.

The figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2022 are the balancing figures between

The audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the figures for the third quarter of the relevant financial year.

The figures for the corresponding periods have been regrouped and rearranged wherever necessary, to

The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended

March 31, 2023 are available on the website of BSE Limited at www.bseindia.com and Company's For Gokak Textiles Limited

> (Ramesh R Patil) CEO & Managing Director DIN: 07568951

> > Year Ended

Place: Gokak Falls, Gokak Date: May 26, 2023

Essel Lucknow Raebareli Toll Roads Limited

Registered Office: Essel House B-10. Lawrence Roads. Industrial Area, Delhi-110035 CIN-U45200DL2011PLC229484

email-id: essel.roads@gmail.com, website: http://10.120.0.90/LucknowRaebareli/index.html Extract of Statement of Financial Results For The Year Ended March 31, 2023 (All amounts in Rupees Lakhs except share data)

Quarter

Danis all and				
raniculais	ended 31-03-2023 Unaudited	31-03-2023 (Audited)	31-03-2022 (Audited)	
Total Income from Operations	3,358.06	8,076.68	8,814.40	
Net Profit / (Loss) for the period				
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,162.93	2,755.06	(797.55)	
Net Profit / (Loss) for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	2,156.90	2,755.06	(797.55)	
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	2,156.90	2,755.06	(797.55)	
Total Comprehensive Income	2,156.90	2,755.06	(797.55)	
Paid up Equity Share Capital	13,190.00	13,190.00	13,190.00	
Reserves (excluding Revaluation Reserve)	1,124.00	1,124.00	(1,631.06)	
Securities Premium Accounts	-	-	-	
Net worth	14,314.00	14,314.00	11,558.94	
Paid up Debt Capital / Outstanding Debt	31,380.00	31,380.00	36,150.00	
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	
Debt Equity Ratio (Refer Note 4)	2.86	2.86	3.93	
Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
(for continuing and discontinued operations) -				
1. Basic:	1.64	2.09	(0.60)	
2. Diluted:	1.64	2.09	(0.60)	
Capital Redemption Reserve	-	-	-	
Debenture Redemption Reserve	7,959.43	7,959.43	5,168.28	
Debt Service Coverage Ratio (Refer Note 4)	0.75	0.75	(0.09)	
Interest Service Coverage Ratio (Refer Note 4)	1.86	1.86	(0.22)	
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income Paid up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) Securities Premium Accounts Net worth Paid up Debt Capital / Outstanding Debt Outstanding Redeemable Preference Shares Debt Equity Ratio (Refer Note 4) Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted: Capital Redemption Reserve Debenture Redemption Reserve Debt Service Coverage Ratio (Refer Note 4)	31-03-2023 Unaudited 31-03-2023 Unaudited 31-03-2023 Unaudited 31-03-2023 Unaudited 31-03-2023 Unaudited 3,358.06 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 2,162.93 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 2,156.90 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 2,156.90 Total Comprehensive Income 2,156.90 Total Comprehensive Income 2,156.90 Paid up Equity Share Capital 13,190.00 Reserves (excluding Revaluation Reserve) 1,124.00 Securities Premium Accounts -	Total Income from Operations 31-03-2023 Audited Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 2,162.93 2,755.06 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 2,156.90 2,755.06 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 2,156.90 2,755.06 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 2,156.90 2,755.06 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 2,156.90 2,755.06 Net Profit / (Loss) for the period after tax 2,156.90 2,755.06 Net Profit / (Loss) for the period after tax 2,156.90 2,755.06 Net Profit / (Loss) for the period after tax 2,156.90 2,755.06 Net Profit / (Loss) for the period after tax 2,156.90 2,755.06 Net Profit / (Loss) for the period after tax 2,156.90 2,755.06 2,755.06 2,755.06 13,190.00	

The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved subsequently by

the Board of Directors at their respective meetings held on May 25,2023. The above is an extract of the financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEB (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the website of the Stock Exchange (BSE) and the Company.

The company is eligible for deduction under Section 80IA of the Income Tax Act, 1961 and the concession period of the Company's project falls within the tax holiday period as defined in Section 80IA. Since deferred tax on temporary difference between Accounting Income and Taxable Income that arise during the year is reversing during such tax holiday period and hence no Deferred Tax Assets is not being created in the accounts

For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the portilinent disclosures have been made to the Stock Exchange and can be accessed or the website of the stock Exchange i.e. www. bsaindia.com and on the website of the Company at http:// 10.120.0.90/LucknowRaebareli/index.html

This extract of Financial Results has been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended Previous quarter /period /year figures have been regrouped / rearranged whereever necessary to confirm to

> For and on behalf of the Board of Essel Lucknow Raebareli Toll Roads Limite Pradeep Kumar

Whole Time Director DIN:- (09048344)

Valson

Valson Industries Limited MANUFACTURER OF ART SILK SYNTHETIC YARN AN ISO 9001 CERTIFIED COMPANY

CIN No. L17110MH1983PLC030117 REGD.OFFICE : 28, Bldg No.6, Mittal Industrial Estate, Sir M. V. Road, Andheri (E), Mumbai 400059. Phone No : 40661000 Fax : 91-022-40661199 Email : pritesh@valsonindia.com. Website:www.valsonindia.com

Statement of Audited Results for the Quarter and Year Ended 31/03/2023

				(Rs. in Lakhs)
	Quarter	Corresponding	Year to date	Year
	Ended	3 months	figures for the	ended
Particulars		ended in the	current period	
Faiticulais		previous year	ended	
	31-Mar-23	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-22
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income from Operations (net)	3,276.31	3,344.32	13,096.22	11,502.28
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	21.51	13.82	1.80	(117.18)
Net Profit / (Loss) for the period after tax (after	21.51	13.82	1.80	(117.18)
Extraordinary Items)				
Equity Share Capital	766.08	766.08	766.08	766.08
Reserve (excluding Revaluation Reserves as shown in	-	-	-	1,812.53
the Balance Sheet of previous year)				
Earnings Per Share (before extraordinary items)				
(of Rs. 10/-each):				
(a) Basic	0.28	0.18	0.02	(1.53)
(b) Diluted	0.28	0.18	0.02	(1.53)
Earnings Per Share (after extraordinary items)				
(of Rs. 10/-each):				
(a) Basic	0.28	0.18	0.02	(1.53)
(b) Diluted	0.28	0.18	0.02	(1.53)
ote:				

The above is an extract of the detailed format of quarter and year ended $31^{
m st}$ March 2023 audited financial results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com) and company website (www.valsonindia.com)

For Valson Industries Ltd

(₹ in lakhs)

Place : Mumbai Date: 26th May 2023

Suresh N. Mutreja Chairman & Managing Director

John Cockerill

John Cockerill India Limited

Registered office:- Mehta House, Plot No. 64, Road No. 13, MIDC, Andheri (E), Mumbai - 400093 Tel.: 022-66762727 Fax: 022-66762737-38, Email: investors@johncockerillindia.com Website: www.johncockerillindia.com, CIN.:L99999MH1986PLC039921

Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2023

SI. No.	Particulars	Quarter ended March 31, 2023 (Audited)	Year ended March 31, 2023 (Audited)	Quarter ended March 31, 2022 (Audited)
1	Total income from operations	19,667.33	50,031.31	6,679.89
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,312.58	1,617.72	(247.03)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,312.58	1,617.72	(247.03)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	979.31	1,288.54	(245.41)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax)] and Other Comprehensive Income (after tax)]	982.94	1,304.35	(240.61)
6	Equity Share Capital	493.78	493.78	493.78
7	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised):	40.00		/a=\
	Basic : (in ₹)	19.84	26.10	(4.97)
	Diluted : (in ₹)	19.84	26.10	(4.97)
Na	too.			

1 The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.johncockerillindia.com).

> For John Cockerill India Limited Vivek Bhide

Place : Mumbai Date : May 25, 2023 **Managing Director** DIN: 02645197



SUDAL INDUSTRIES LIMITED CIN: L21541MH1979PLC021541 Registered office: A-5, MIDC, Ambad Industrial Area, Nashik - 422 010.

Corporate office: 26A, Nariman Bhavan, 227 Nariman Point, Mumbai - 400 021 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

(Rs in lakhs Particulars Quarter Ended Year ended 31.03.2023 | 31.12.2022 | 31.03.2022 | 31.03.2023 | 31.03.2022 Audited Unaudited Audited Audited Audited Total Income from Operations (Net) 4.044.43 3,809.57 16,170.72 12,905.27 4.079.90 Net Profit / (Loss) from ordinary activities before tax (295.27) (3,089.66) (1,421.90) and exceptional items and extra-ordinary items (1,124.19)(802.60)Net Profit / (Loss) from ordinary activities before tax after exceptional items and extra-ordinary item (1,050.76 165.93 3,337.82) (960.71) Net Profit / (Loss) from ordinary activities after tax exceptional items and extra-ordinary items 1.124.19) 3.337.82) Total Comprehensive Income for the period (1,113.88) 1,050.76 171.04 3.327.51) (955.61)

736.78

Basic & Diluted (15.26)(45.30)(14.26)(4.01)Notes: The Company had, during the 3rd quarter, received show cause notices from Goods and Service Tax Departmen for aggregate tax impact of Rs.3,305.93 lakhs (including penalty and interest thereon upto date of notice), ir respect of disallowance of input credits, mis-match in the GST returns filed etc. for the financial year from 2017 18 to 2021-22. These show cause notices have been suitably replied by the Company and no further communication

received from the department thereafter. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on stock exchange website www.bseindia.com and on the

For and on behalf of the Board of Directors

736.78

736.78

1 029 70) (7 702 19)

736.78

736.78

Place : Mumbai Date: May 26, 2023

Equity Share Capital (Face value of Rs. 10 each)

latest audited balancesheet Earnings Per Share of Rs. 10 each

for continuing operations

Place: Nanjangud

Date: 25-05-2023

Other Equity excluding revaluation reserve as per the

M.V. Ashai Director &CFO DIN: 06929024

For Sudal Industries Limited

THE SOUTH INDIA PAPER MILLS LIMITED

CIN: L85110KA1959PLC001352 Regd. Office: Chikkayana Chatra, Nanjangud - 571 302 Karnataka State

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED 31st MARCH 2023 Quarter Ended Quarter Ended Year ended Year ended **Particulars** 31/03/2023 31/03/2023 31/03/2022 31/03/2022 Total income from operations 6.906.17 7,650.57 28,785.11 30,535.57 Net profit for the the period (before Tax. (1,567.68)402.59 (3,730.12)2,290.77 Exceptional and / or Extraordinary Items Net profit for the the period before Tax. (after Exceptional and / or Extraordinary Items 402.59 (1.567.68)(2,402.62)2,563.82

Net Profit for the period after tax,(after (1.030.25) 447.82 (1,667.19) 2,166.05 exceptional and/ or extraordinary items) Total comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) (1,036.20)485.25 (1.673.14)2.203.48 and other comprehensive income (after tax) 1,500.00 Equity Share Capital 1,875.00 1,500.00 1,875.00 Reserves (excluding Revaluation Reserve as 19,064.88 (as on 31-3-2022 shown in the Balance Sheet of previous year) 21,410.19 19,064.88 21,410.19 as on 31-3-2023 (as on 31-3-2022 i.e., Other Equity as on 31-3-2023 Earnings Per Share (of Rs. 10/- each) in Rs. Basic (6.83)2.99 (11.08)14 44 Diluted (6.83)2.99 (11.08)14 44

1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the website of BSE Limited at www.bseindia.com & Company's website www.sipaper.com

> By Order of the Board Sd/-MANISH M PATEL DIN: 00128179

MANAGING DIRECTOR

मुकेश अंबानींनी विकत घेतली आणखी एक मोठी कंपनी बनवते चॉकलेट; ७४ कोटींना डील

रोजी जाहीर झाला होता. प्रकाश पी पै, अनंत पी पै

आणि लोटस प्रमोटर ग्रुपच्या इतर सदस्यांनी

रिलायन्स कंइयमर प्रोडक्टस लिमिटेड, लोटस

चॉकलेट कंपनी लिमिटेड यांच्यासाठी करारावर


प्रति श्रेअर ११३ रुपये किंमतही निश्चित करण्यात

आली असून या दराने ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

विशेष म्हणजे चॉकलेट कंपनी लोटसची स्थापना

१९८८ मध्ये झाली होती. ते कोका आणि चॉकलेट

डिसेंबरमध्ये डील सुरू असताना त्यासाठी



ओपन ऑफरतंर्गत श्रेअर्सचे अधिग्रहण पूर्ण करण्यात आले आहे. RCPL ने बाजार नियामक SEBI च्या टेकओव्हर नियमांनुसार लोटसच्या इविवटी शेअर भांडवलाच्या अतिरिक्त २६ टक्के संपादन करण्याची सार्वजनिक घोषणा केली. RRVL ही मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे आणि RIL समूहाच्या अंतर्गत सर्व रिटेल व्यवसायांसाठी होल्डिंग कंपनी आहे. रिलायन्स आणि लोटस यांच्यातील हा करार गेल्या वर्षी २९ डिसेंबर २०२२

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी सातत्याने त्यांच्या व्यवसायात वाढ करत आहेत. रिलायन्स रिटेल एकामागोमाग एक डील करून या क्षेत्रात त्यांचा दबदबा निर्माण करतंय. आता अंबानी यांच्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एका बड्या कंपनीचे नाव जोडले आहे. चॉकलेट बनवणारी कंपनी Lotus Chocolate या कंपनीचे ५१ टक्के शेअर्स रिलायन्स कंइयुमर प्रोडक्ट्स लि.ने खरेदी केले आहेत. रिलायन्स कंइयुमर प्रोडक्ट्सने लोटस चॉकलेट कंपनीमधील मोठी भागीदारी ७४ कोटी रुपयांमध्ये घेतली आहे. या करारात RCPL ने लोटस चॉकलेटच्या नॉन कम्युलेटिव रिडीमेबल प्रेफरेंस शेअरसाठी २५ कोटी रुपये अदा करत कंपनीवर नियंत्रण मिळवले आहे. रिलायन्सकडून अधिकृतरित्या २४ मे पासून कंपनीची कमान हाती घेण्यात आली आहे.

> उत्पादनांचा पुरवठा करते. मुकेश अंबानींच्या रिलायन्ससोबतचा करार पूर्ण झाल्याच्या बातमीने चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी व्यवहाराच्या शेवटी लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचे शेअर १.८२ टक्क्यांनी वाद्धन १४८ रुपयांवर बंद झाले. याआधी, जेव्हा ही डील जाहीर करण्यात आली होती, तेव्हा जेव्हा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसली आणि सलग १६ दिवस त्याच्या शेअरमध्ये अपर सर्किट

खासगी कर्मचाऱ्यांची चांदी, आता २५ लाखांपर्यंतच्या 'लिव्ह इनकॅशमेंट' (वृत्तसंस्था) : देशात

खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. आता कर्मचाऱ्यांना २५ लाख रुपयांपर्यंतच्या इनकॅशमेंट टॅक्स करण्यात आलं आहे. यावर आता कोणताही कर भरावा लागणार नाही. यापर्वी ही मर्यादा तीन लाख रुपये होती. खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा होणार आहे. अर्थमंत्रालयानं

माहिती दिली आहे. ३ लाखांची ही मर्यादा मध्ये निश्चित २००२ करण्यात आली होती. जेव्हा क्षेत्रातील हायर बेसिक वेतन दरमहा केवळ रुपये हजार

> ो<mark>रूळ शाखा :</mark> वेदा विद्यापीठ बिल्डींग, एसआयईएस कॅम्पस, शिवाजी सर्कल जवळ आदी शंकराचार्य मार्ग, प्लॉट क्र. १-डी. सेक्टर ५, नेरूळ पूर्व ४०० ७०६

(सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८(१) अंतर्गत)

न्याअर्थी, अघोहस्ताक्षरीत **इंडियन बँक, नेरूळ शाखा,** वेदा विद्यापीठ बिल<mark>्डींग, एसआयईएस कॅम्पस, शिवार्</mark>ज

सर्कल जवळ, आदी शंकराचार्य मार्ग, प्लॉट क्र. १-डी, सेक्टर ५, नेरूळ पूर्व ४०० ७०६ यांचे प्राधिकृत अधिकार यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्

ॲक्ट, २००२ (ॲक्ट क्र. ५४/२००२) व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम् ८ व ९ सहवाचिता अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जवार १. मे. ओम साई कलेक्शन्स,

२. कु. जबश्री राज (कर्जदार, प्रोप्रायटर व गहाणवटदार) यांना सदर सूचनेमध्ये निर्देशित एकत्रित रक्षमेचे प्रदान

रक्षम रु. १४,१०,६९३/- (रु. चौँदा लाखा दहा हजार सहाशे त्र्याण्णव मात्र) या रक्कमेचे प्रदान दि. ०९.०३.२०२३ पासून पुढील व्याजासह सदर सूचनेच्या स्विकृती तारखोपासून ६० दिवसांच्या आर करण्याकरिता मागणी सूचना दि. ०९.०३.२०२३ रोजी जारी केली होती.

कर्जवार यांना सवर रक्तेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सवर सूचना कर्जवार, ग्रहाणबटवार व हमीवा व आम जनतेस देण्यात येते आहे की, अधोहस्ताक्षरित यांनी नियमु ८ व ९ सहवाचन सवर ऑक्टच्या अनुच्छे

१३ (४) अंतर्गत सहवाचन त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. २४ मे. २०२३ रोजी

विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये

असे कोणतेही व्यवहार हे **इंडियन बँक, नेरूळ शाखा,** वेदा विद्यापीठ बिल्डींग, एसआयईएस कॅम्पस, शिवाजी सर्कल जवळ, आदी शंकराचार्य मार्ग, प्लॉट क्र. १-डी, सेक्टर ५, नेरूळ पूर्व ४०० ७०६ यांच्या प्रभारांतर्गत रु. १४,१०,६९३/- (रु. चौँदा लाख दहा हजार सहाशे त्र्याण्णव मात्र) व दि. ०९.०३.२०२३ पासून

रावारील व्यान मागणी सूचनेच्या तारखेपासून रकमेच्या अधीन असतील. कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभृत मालमत्त सोडबून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे विवरण

मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखांड असलेला हेप्प संबंधित खालील अनुसार : फ्लॅट क्र. ३०४, ३ रा मजला, गौरंव स्मारण क्र. ई४, रवी स्मरण १–४ सीएचएसएल, गौरव संकल्प फेज २, हटकेश जीसीस क्लब जबळ, मीरा रोड पूर्व, ठाणे ४०१ १०७ येथील मोजमापित अंदाचे बिल्ट अप् क्षेत्रफळ २८१ चौ. फूट व सीमा उत्तरेस : बिल्डींग, दक्षिणेस

बिल्डींग क्र. ई३, पूर्वेस : बिल्डींग क्र. ई२, पश्चिमेस : ॲक्सेस रोड.

इंडियन बॅक

प्राप्तिकर कायद्याच्या कलम १०(१०AA)(२) कर सवलतीची एकूण मर्यादा २५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी, असं सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमं निवेदनात नुसार, १ एप्रिल खासगी २०२३ क्षेत्रातील रोख २५ लाख रुपयांवर कर सूट

देण्याची प्रणाली लागू होईल.

Indian Bank

आर्थिक वर्षाच्या २०२३-२४ या अर्थसंकल्पीय यासंदर्भातील करण्यात घोषणा

आली आहे यापूर्वी अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यासंदर्भातील घोषणा केली होती.

कर्मचाऱ्यांना लिव्ह इनकॅशमेंटच्या रुपात मिळणाऱ्या रकमेवर टॅक्स सूटीची मर्यादा तीन लाखांवरून वाढवून २५ लाख रुपये करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

दरम्यान, अर्थमंत्रालयानं एंजल टॅक्सवर तब्बल २१ देशांना दिलासा आहे. स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकीत एंजल टॅक्सवर सूट मिळणार आहे. या यादीत अमेरिका, युके आणि फ्रान्सचाही समावेश आहे. सीबीडीटीनुसार या यादीतील अनलिस्टेड फर्मच्या स्टार्टअप्समध्ये अनिवासी गुंतवणूकीवर एंजल टॅक्स लागणार

तीआयएन : L17120MH1987PLC04399

साआवश्यः : LI7120MH1987PLC043996 नोंदणीकृत कार्यालय : सुट २६७, बिल्डींग रची, २ रा मकला, मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ग्रुंबई ४०००५९. ई-मेल : info@tunitextiles.com वेबसाइट : www.tunitextiles.com दे. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही च वर्ष अखोरकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कार्षचा सारांश इ. लाखाट

	T	ञत्तायानष्कष	ाचा साराश		रु. लाखात
अनु. क्र.	विवरण	तिमाही अखोर ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित	तिमाही अखेर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित	वर्ष अखेर ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित	मार्च, २०२२
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,०११.८९	85.505	४,३५५.३८	४,१८८.४०
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (करपूर्व, अतिविशेष व/ वा अतिसामान्य बाबी)	११.७८	१४.५६	३६.०१	३०,०१
₽.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिविशेष व/वा अतिसामान्य बार्बीपश्चात)	११.७८	१४.५६	३६.०१	90.0F
٧.	कालावधीकरिता एकूण सर्वसम ावेशक उत्पन्न (कालावधीकरिता निञ्चळ नफा/तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसम ावेशक उत्पन्न (कर पश्चात)	<i>પ</i> . ૬ ૪	२७.७२	२७.६३	₹४.०३
ч.	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रत्येकी)	१३०६.३१	१३०६.३१	१३०६.३१	१३०६.३१
ξ.	अन्य इक्विटी			(१८.३१)	(४५.९४)
ن.	उत्पन्न प्रति शेअर (अति- विशेष बाबी पश्चात) रु. १/- प्रत्येकी (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)				
	१. ए) मूलभूत	०,००६	०.०१७	0,070	०.०२१
L	बी) सौम्यीकृत	०,००६	०.०१७	0.070	०.०२१

९. वरील विवरण हे सेबी एलओडीआर विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह दाखल दि. ३१ मार्च, २०२३ रोजी अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता स्थायी लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश आहे. तिमाही अखेर व वर्ष अखेर दि. ३१ मार्च, २०२३ करिता लेखापरीक्षित अहलवाचा संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट www.tunitextiles वर व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट

ठिकाण : मुंबई

नरेंद्र केआर. सुरेका

idia.com वर उपलब्ध आहे. तुनी टेक्सटाईल मिल्स लिमिटेडकरिता

गो फर्स्टच्या प्रवाशांची वाढली चिंता! एअरलाइन्सने २८ मे पर्यंत रह केली उड्डाणे

स्वाक्षरी केली आहे.

नवी दिल्ली, दि. २६ (वृत्तसंस्था) : आर्थिक संकटात सापडल्यामुळे गो फर्स्ट एअरलाइन्सने २८ मे २०२३ पर्यंत उड्डाणे रद्द केली आहेत. यापूर्वी ऑपरेशनल संबंधी कारणांचा हवाला देत २६ मे पर्यंत उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा केली होती. तसेच, लवकरच बुकिंग पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी शक्यता एअरलाइन्सने वर्तविली होती. दरम्यान, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गो फर्स्ट एअरलाइन्सची उड्डाणे ३ मे पासून बंद आहेत. एअरलाइन्सने दिवाळखोर याचिकेत म्हटले होते की, कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा

नवी दिल्ली, दि. २६ (वृत्तसंस्था) :

मनोरंजन क्षेत्रातील दोन बड्या नाममुद्रा झी आणि

सोनी यांच्या विलीनीकरणाबाबत राष्ट्रीय कंपनी

कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) दिलेल्या

आदेशाला राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय

न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) शुक्रवारी

स्थगिती दिली. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय

शेअर बाजारांनी या विलीनीकरणाला दिलेल्या

मंजुरीचा पुनर्विचार करावा, असे निर्देशही

एनसीएलएटीने दिले आहेत. एनसीएलएटीच्या

दोनसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

ज्ञी एंटरटेन्मेंट आणि कल्व्हर मॅक्स एंटरटेन्मेंट

(आधीची सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया) यांच्या

विलीनीकरणाबाबत नव्याने सर्व घटकांचे म्हणणे

ऐकून निर्णय घ्यावा, असे खंडपीठाने म्हटले

आहे. एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने ११ मे

सामना करावा लागला आहे. दिवाळखोरीच्या याचिकेनंतर एअरलाइन्स कंपनीला उड्डाणे चालविण्यात अयशस्वी झाल्यानंतर परवाना का रद्द केला जाऊ नये, असे विचारत डीजीसीएने एक कारणे दाखवा नोटीस दिली होती. तसेच, पुढील आदेशापर्यंत त्वरित परिणामासह विमान तिकिटांची विक्री थांबविण्यास कंपनीला सांगितले डीजीसीएने ३० दिवसांच्या आत गो फर्स्ट एअरलाइन्सला आपले रिव्हाइवल प्लॅन सादर करण्यास सांगितले आहे. तसेच, डीजीसीएने एअरलाइन्सला विमान, पायलट आणि इतर कर्मचारी, देखभाल आणि इतर

रोजी दिलेल्या आदेशाला झीने आव्हान दिले होते.

त्यावर हा निर्णय देण्यात आला आहे. मुंबई शेअर

बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांनी झी

विलीनीकरणास दिलेल्या मंजुरीचा पुनर्विचार

करावा, असे आदेश एनसीएलटीने दिले होते.

याचबरोबर विलीनीकरणाच्या नियमानुसार

बिगरस्पर्धा शुल्क वसूल करावे, असे

एनसीएलटीने म्हटले होते. या आदेशाला झीने

आव्हान दिले होते. बाजू मांडण्यासाठी पुरेशी

संधी देण्यात आली नाही आणि नैसर्गिक

न्यायाच्या तत्त्वाचा भंग होत असल्याचा दावा झीने केला होता.एकत्रित कंपनीतील ५०.८६

टक्के हिस्सा सोनीकडे असेल. झीच्या

संस्थापकांकडे ४ टक्के आणि उरलेला हिस्सा

द्यीच्या भागधारकांकदे असेल

कल्व्हर मॅक्स एंटरटेन्मेंटच्या

झी अन् सोनी विलीनीकरणाचा पुनर्विचार करा

भांडवली बाजारांना 'एनसीएलएटी'चे निर्देश

गोष्टींसह इतर गोष्टींबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे. ८ मे रोजी एअरलाइन्सने आपल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर दिल्यानंतर डीजीसीएने हा आदेश जारी केला आहे. दरम्यान, गो फर्स्ट एअरलाइन्स वाडिया ग्रुपची बजेट एअरलाइन्स आहे. गो फर्स्ट एअरलाइन्सने नोव्हेंबर २००५ मध्ये मुंबईहुन अहमदाबादसाठी पहिल्यांदा उड्डाण केले होते. गो फर्स्टच्या ताफ्यात ५९ विमानांचा समावेश आहे. कंपनी २७ आणि इंटरनॅशनल डेस्टिनेशनसाठी आपले विमानांचे उड्डाण

> सूचना याद्वारे देण्यात येते की, श्रीम. ज्योती सी. पांडे या फ्लॅट क्र. ०९०४, मोजमापित ३३.४१ चौ. मीटर (चटई) क्षेत्रफळ, ९ वा मजला, बिल्डींड क्र. २३, डी बी ओझो-गाव महाजनवाडी, दहिसर चेक नाका जवळ, वेस्ट एक्सप्रेस हायवे, मीरा रोड पूर्व, तालूका व जिल्हा ठाणे ४०१ १०७ येथील मालमत्तेचे एकमेव मालक/ कायदेशीर वारस

जाहीर सूचना

कोणाही व्यक्तीस, बॅंक्स, वित्तीय संस्था, वैयक्तिक, कंप संस्था आदी यांना दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपात कोणतेही दावे वा आक्षेप असल्यास कोणतेही दावे असल्यास त्यांनी सदर सूचनेच्या तारखेपास् १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणत्याह क्तींचे दावे काही असल्यास सदर फ्लॅट संबंघात तर गृहि

(वकील उच्च न्यायालय बी/१०९, भाईदया नगर, बी बिल्डींग, नवघर रोड, भाईद (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५.

आहेत व मे. नीलकमल रियाल्टर्स सब श्री. मोहम्म्द अतिफ किनीकार व श्रीम. ज्योती सी पांडे यांच्या दरम्यान विक्रीचे करार दि. २१ डिसेंबर, २०१९ रोजी चारी केले व सदर नोंदणीकरण करार नोंदणीकरण कार्यालय येथे पावती क्र. टीएनएन-४-१२८२७-२०१ कार्यालय यथ पावता क्र. टाएनएन = = ६ २० २० - २० २ अंतर्गत दि. २६.१२.२०१९ रोजी अमलात आणले होते श्री. मोहम्मद अतिफ किनीकार यांचा मृत् दि. ०६.०७.२०२१ रोजी झाला होता, त्यांच्या मागे त्यां कायदेशीर वारस केवळ श्रीम. ज्योती सी. पांडे (पत्नी आहेत, आता अर्जवार हे सबर फ्लॅटचे १००% मालक, समासद आहेत. श्रीम. ज्योती सी. पांडे जुने नाव लम्नापूर्वीचे नाव करारामध्ये निर्वेशित आहे, नवीन नाव

धरले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. दिलीय के. पांडे

सुदाल इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआवएन : L21541MH1979PLC021541 नोंवणीकृत कार्यालय : ए-५, एमआयडीसी, आंबाड इंडस्ट्रियल क्षेत्र, नाशिक - ४२२ कॉर्पोरेट कार्यालय : २६ए, निसन भवन, २२७ निसन पॉइंट, मुंबई ४०० ०२१. दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही खू वर्ष अखोरकरिता लेखापरीक्षित विनीय अहवात

लखायरा		(5. GIGIIG)			
		तिमाही अखोर	वर्ष अखोर		
विवरण	\$9.03.7073	38.89.7079	39.03.2022	39.03.2023	39.03.2022
	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४,०४४.४३	३,८०९.५७	४,०७९.९०	१६,१७०.७२	१२,९०५.२७
अतिविशेष बाबी व असामान्य बाबी व कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	(१,१२४.१९)	(८०२.६०)	(२९५.२७)	(३,०८९.६६)	(१,४२१.९०)
अतिविशेष बाबी व असामान्य बाबी व कर पूर्व सामान्य उपक्रमातून निञ्वळ नफा/(तोटा)	(१,१२४.१९)	(१,०५०.७६)	१६५.९३	(7).056,5)	(९६०.७१)
अतिविशेष बाबी व असामान्य बाबी व कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	(१,१२४.१९)	(१,०५०.७६)	१६५.९३	(53.055,5)	(९६०.७१)
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(१,११३.८८)	(१,०५०.७६)	१७१.०४	(३,३२७.५१)	(९५५.६१)
इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रत्येकी) गत लेखापरीक्षित ताळेबंदानुसार अन्य इक्विटी आरक्षण राखीव वगळता	\$0.₽€0	SO.750	১৶. ঈ६৶	<i>\oe.36.0</i> (00. <i>?</i> \$0,\$\$)	७३६.७८ (७,७०२.१९)
चालू कार्यचलनाकरिता उत्पन्न प्रति शेअर रु. १० प्रत्येकीकरिता					
सौम्य व मळ	(१५,२६)	(१४,२६)	(४.०१)	(84,30)	(83,08)

१. कंपनीने २०१७-१८ ते २०२१-२२ पर्यंत वित्तीय वर्षाकिरता जीएसटी रिटर्न फाईल आदीमध्ये काही इनपूट क्रेडिट्स, मिस-मॅच यांच्या कारणाने ३,३०५.९३ लाख (सूचनेच्या तारखेपासून दंड व त्यावरील व्याज यांच्यासह) यांचे एकत्रित कर अहवाल यांकरिता गुइस व सर्व्हिस टॅक्स विभागाकडून कारणे दाखावा सूचना स्विकृत करून ३ ऱ्या तिमाही दरम्यान कंपनीने दाखल केला आहे. सदर कारणे दाखावा सूचना विभागानंतर स्विकृत केलेल्या पुढील संपर्कावर उत्तर नसून त्यांचे उत्तर योग्य नाही आहे.

२. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह दाखल तिमाही वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचा सारांश आहे. तिमाही वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com कंपनीची वेबसाइट www.sudal.co.in वर उपलब्ध आहे.

सुदाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई दि. २६ मे. २०२३

विकाण : मुंबई दि. २६ मे, २०२३

सही/ एम. व्ही. अशा संचालक व सीएफओ डीआयएन : ०६९२९०२४

पुजा एन्टरटेनमेंट ॲन्ड फिल्म्स लिमिटेड

#POOJA सीजायन क्र.: L99999MH1986PLC040559

ाज्यान क्र.: L99999MH1986PLC040559

ाज्यान क्र.: L99999MH1986PLC040559

ाज्यान क्र.: L99999MH1986PLC040559

सीजायन क्र.: L99999MH1986PLC04059

सीजायन क्र.: L9999MH1986PLC04059

सीजा दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवाल

		49 1-14 11-					(₹.	 लाखात) (प्रा	ते शेअर उत्पः	त्र वगळता)		
स्थायी									एकत्रित			
		तिमाही अखेर		वर्ष अखोर		तिमाही अखेर			वर्ष अखोर			
विवरण	\$9.08.9098	\$ 9.9 7.2022	39.08.9099	\$9.04.4074	\$9.03.2022	\$9.07.7073	\$9.97.7077	79.03.2022	\$9.03.9093	\$\$.03.2022		
	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
कार्यचलनामधून एकूण महसूल	१,६११.९६	६८०.०१	६९८.४६	४,०४१.६३	९४१.८७	१,६४१.९४	७१६.२१	१,४५२.६१	४,६६२.२७	२,४५२.०१		
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोदा)	(१५.३४)	२९.१८	२५.०९	२९५.१७	२९.६०	(८.९१)	₹0.0€	४३.९८	३०५.०६	२९०.१८		
कर पश्चात कालावधीकरिता नफा/ (तोटा)	88.80	२१.५६	१६.१०	২৩६.८७	१९.२०	५०.८३	२३.२४	३४.९९	२८६.७६	709.01		
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात)	88.80	२१.५६	१६.१०	<i>ల</i> ऽ. <i>३७</i> ۶	₹ ९.२०	४६.९६	३१.०२	৬৮.২৬	\$\$\$.7\$	२९१.८।		
प्रदानित इक्विदी भाग भांडवल												
(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	४५३.३२	४५३.३२	४५३,३२	४५३,३२	४५३.३२	४५३.३२	४५३.३२	849.32	४५३.३२	843.3		
अन्य इक्विदी (मूल्यांकन राखीव वगळता राखीव)	-	-	-	\$\$\$8.68	३०५७.८७	-	-	-	£3. <i>330</i> £	3 843.5		
उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस) रु. १०/- प्रत्येकी (वार्षिक नाही)												
मूळ रु. मध्ये	٥.٩٥	58.0	₽₹.٥	६. ११	0.83	8.83	০.५१	0,00	Ę, 3 J	ξ. ξ		

०.३६ ६.११ ०.४२ १.१२ १. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दि. ३१ मार्च, २०२३ रोजी तिमाही व वर्ष अखेर वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. संपूर्ण तिमाही व वर्ष अखेर वित्तीय अहवालाचा प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट 😿 entertainmentandfilms.in वर उपलब्ध आहे.

२. वरील अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व संचालक मंडळाची सभा दि. २६ मे, २०२३ रोजी सभेमध्ये मंजूर केला आहे.

सही/-

डीआयएन क्र. : ०२१४६२१०

पुजा एन्टरटेनमेंट ॲन्ड फिल्म्स लिमिटेडकरित दिपशीखा देशमुख

ठिकाण : मुंबई

दिनांक : २६ मे, २०२३

श्री अधिकारी ब्रदर्स टेलेविजन नेटवर्क लिमिटेड

सीआयएन: L32200MH1994PLC083853

प्राधिकृत अधिकारी, इंडियन बॅंब

नोंदणीकृत कार्यालय : ६ वा मजला, अधिकारी चेंबर, ओवेरी क्षेप्र कॉम्प्लेक्स, न्यु लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई ४०० ०५३. दूर. ०२२-२६३९५४००/०२२-४०२३००००, फॅक्स : ०२२-२६३९५४५९ ईमेल : investorservices@adhikaribrothers.com वेवसाइट : www.adhikaribrothers.com

दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय अहवालाच्या निष्कर्शांवर अहवाल

		37	गयी	एक	त्रेत	97	πयी	एका	त्रेत
अ.	तपशील	तिमाही अखेर		तिमाही अखोर		वर्ष अखोर		वर्ष अखोर	
क्र.	तपशाल	३१ मार्च, २३ लेखापरीक्षित	३१ मार्च, २२ लेखापरीक्षित	३१ मार्च, २३ लेखापरीक्षित			३१ मार्च, २२ (लेखापरीक्षित)	३१ मार्च, २३ लेखापरीक्षित	३१ मार्च, २ लेखापरीक्षि
१.	कामकाजातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	-	-	-	-	60.0	-	₹0.0	
၃.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (करपूर्व, अतिरिक्त व/ वा अतिविशेष बाबी)	(५४२.७६)	(५३०.८६)	(५४२.७६)	(५३०.८६)	(२,१२६.६४)	(२,१२६.१५)	(२,१२६.६४)	(२,१२६.१
a .	कालावधीकरिता निव्बळ नफा/ तोटा (करपूर्व, अतिरिक्त व/ वा अतिविशेष बाबी)	(५४२.७६)	(५३०.८६)	(५४२.७६)	(५३०.८६)	(२,१२६.६४)	(२,१२६.१५)	(२,१२६.६४)	(२,१२६.१
٧.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त बार्बीच्या पश्चात)	(५४२.७६)	(५३०.८६)	(५४२.७६)	(५३०.८६)	(२,१२६.६४)	(२,१२६.५०)	(२,१२६.६४)	(२,१२४.५
с _{ч.}	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(५४२.७६)	(५३०.७१)	(५४२.७६)	(५३०.७१)	(२,१२६.६४)	(२,१२६.४४)	(२,१२६.६४)	(२,१२४.४
ξ.	इक्विटी शेअर भांडवल	३,४९४.४५	३,४९४.४५	३,४९४.४५	३,४९४.४५	३,४९४.४५	३,४९४.४५	३,४९४.४५	३,४९४.
v.	गत वर्षाच्या ताळेबंद उर्वरित मूल्यांकनामध्ये निर्देशित आरक्षित (मूल्यांकन राखीव वगळता)	(१३,४५९.६१)	(07.585,79)	(१३,४५९.६१)	(११,३३२.९७)	(१३,४५९.६१)	(११,३३२.९७)	(१३,४५९.६१)	(११,३३२.
ሪ.	प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी)(चालू व खंडित कार्यलचनाकरिता)				·				
	मूळ	(१.५५)	(१.५२)	(१.५६)	(१.५२)	(६.०९)	(६.०८)	(६.०९)	(६.०
	सौम्यीकृत	(१.५५)	(१.५२)	(१.५६)	(१.५२)	(६.०९)	(६.०८)	(६.०९)	(६.৫

१. वरील लेखापरिक्षीत वित्तीय अहवाल राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) दि. २० डिसेंबर, २०१९ - आदेश क्र. सीपी (आयबी) क्र. ४३७४/१ॲन्ड बी/एमबी/२०१८ अनुसार आहे. कंपनीच्या आदेशान्वये कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया (सीआयआरपी) अनुसार ठराव विशेषज्ञ (आरपी) ठराव नावे श्री. विजेंद्र कुमार जैन, समिती धारक धनाँके यांनी परिसमापक यांना कंपनीच्या सीओसी सभेमध्ये दि. २४ ऑगस्ट, २०२१ रोजी आयौजित केली होती. सदर मंजूरी अनुसार सन्मा. एनसीएलटी द्वारे दि. १६ डिसेंबर, २०२१ रोजी आदेश जारी करण्यात आले व नावे श्री. आशिष व्यास यांना दि. ४ जानेवारी, २०२२ रोजी सुधारित अनुसार नियुक्त केले होते. सुधारित परिसमापक यांना आदेश दि. ३१ जानपेवारी, २०२२ अछोर तिमाही व वर्ष अछोरकरिता अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड (कंपनी) यांच्या अनुसार सेबी विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत व विविध सर्क्युलर अनुसार विनियमन अंतर्गत जारी वेळोवेळी सुधारित लेखा समितीचा अहवाल व संचालक मंडळाद्वारे मंजूर दि. ३१ मार्च, २०२३ रोजीचा अहवाल. वित्तीय अहवाल कंपनी व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट वर उपलब्ध आहे.

२. सदर अहवाल नोंदणीकृत कालिय व कॉपरिट यांच्या ताबा मिळविण्याकरिता लिबर्टि (इनटैंजीबल असेट) इन्वेंटरी, अन्य फिक्स्ड मालमत्ता, फिक्स्ड मालमत्ता नोंदणीकरण अनुसार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये वापरात येणाऱ्या बिदुमेन व संबंधित उत्पादनांचे उत्पादन व ट्रेडिंग, २. त्यांच्या स्वत:च्या टॅंकर्स मार्फत मोठ्या प्रमाणात बिदुमेन व एलपीजी करिंता लॉजिस्टीक्स प्रदान करणे, ३. वाईंड मिल्सच्या मार्फत जनरेट्स पावर. विविध प्रमाणात महसूल हणून सीजनरल नेचरच्या संबंधात व्यवसायाय करणे. कंपनी तळोजा, बेलगाव, बडोदा व हैंदराबाद येथे युनिट्सचे उत्पादन करत आहे व त्यांचे स्वतःचे मोठ्या प्रमाणात बिट्सेन स्टोरेज सुविधा/टर्मिनल्सचे बडोदा, दिधी व सध्या त्यांचे उत्पादन तळोजा येथे आहे. कंपनीच्या मागे त्यांनी अतिरिक्त मोठ्या प्रमाणात बिद्रमन स्टोरेज सुविधा केली आहे जी कारवार, हलदिया व मैंगलोर येथे आहे. कंपनीच्या इंडियन होली ओन्ड सबसायडरी कंपनी - बिटुमिनेक्स कोचिन प्रायव्हेट लिमिटेड यांनी सुद्धा बिटुमन व बिटुमिनस उत्पादनांचे उत्पादन करण्याकरिता सुरुवात केली असून ती त्यांच्या ओव्हरसीज होली ओन्ड सबसायडरी कंपनी - एआयसीएल ओव्हरसीज एफझेड - एलएलसी, रास अले खैमाह, यूएई व संबंधात मार्गदर्शक/ अधिसूचनांसह त्यांचे वाणिज्यीक कार्यचलन पार पाडण्याकरिता विशेषकृत बिट्सेन वेसेल्साचा ताबा घेण्यात आला आहे व ओव्हरसीज संपूर्ण वेळ सबसायडरी कंपनी असून ओव्हरसीज डायरेक्ट इन्वेस्टमेंट्स (ओडीआय) संबंधात वेळोवेळी रिझर्व बैंक ऑफे इंडियादारे जारी केले आहे.

३. वरील कंपनीचे स्थायी व एकत्रित वित्तीय अहवाल ठराव विशेषज्ञ समिती (संचालक मंडळाद्वारे काढून टाकलेल्या) दि. २६ मे, २०२३ रोजी आयोजित केली होती व तिामही अखोर तिमाहीकरिता आकडेवारी व सदर वित्तीय अहवाल संबंघात व दि. ३१ मार्च, २०२३ अखेर संबंधित तिमाही अखोरकरिता संपूर्ण वित्तीय वर्ष संबंधात लेखा दरम्यान उर्वरित आकडेवारी कंपनीची वेबसाइट www.adhikaribrother.com व बीएसई लिमिटेड www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचें जाॲ इंडिया लिमिटेड www.

nscindia.com कंपनीची सूची उपलब्ध आहे.

४. कंपनीने सिंगल सेगमेंट आधारावर कार्यरत अर्थात कन्टेन्ट प्रोडक्शन वा डिस्ट्रीब्युशन. त्यामुळे अहवाल सिंगल सेगमेंट आधारावर आहे. ५. कंपनीने त्यांचे उपक्रम संबंधित माहिती प्रसिद्ध करून, स्थायी वित्तीय अहवाल कंपनीच्या वित्तीय अहवाल ६ सेगमेंट्समध्ये त्यांचे उपक्रम राबवून अर्थात १. ॲन्सीलरी इन्फ्रा (बिटमेन व संबंधित उत्पादने. २. शिप ऑपरेटिंग ॲन्ड चार्टरिंग, ३. ट्रेडिंग ऑफ पेट्रोलीअम प्रोडक्ट्स, ४. लॉजिस्टीक्स, ५. विंडमिल व ६. अन्य (अन-ॲलोकेबल) व स्थायी आघारावरील ४ सेगमेंट्समध्ये अर्थात १) ॲन्सीलरी इन्फ्रा (बिटमन ॲन्ड अलाईड प्रोडक्ट्स), २) लॉजिस्टीक्स, ३) विंडमिल व ४) अन्य - (अन-अलोकेबल). कंपनीच्या उपक्रमांच्या सुधारित सेगमेंट्समध्ये भविष्यातील वित्तीय वर्षाच्या वित्तीय अहवालामध्ये खालील प्रमाणे बदल केले आहेत.

६. सन्मा. एनसीएलटी यांच्याकडून आदेश जारी स्विकृत मे. एसएबी इव्हेंट्स ॲन्ड गव्हरनन्स आता मेडिया लि. व मे. मार्वेल्स मेडिया प्रा. लि. यांच्याकडून श्री. रवी अधिकारी व श्री. कैलाशनाथ अधिकारी (ठराव अर्ज) यांना एनसीएलटी मंजूरी सह दाखल सीओसी सभासद यांच्याद्वारे मंजूर केले आहे. त्यामुळे संबंधित अहवाल आधारित तयार 'करण्यात येतील. ७. आता सदर व्यवस्थापन सुधारणा व अर्ज दाखल यांच्या प्रक्रियेअंतर्गत व सदर सुधारणा करून अर्ज करता येईल व सदर व्यवसाय १. इन्फ्रास्ट्रक्वर प्रोजेक्ट्समध्ये वापरात येणाऱ्या

बिटुमेन व संबंधित उत्पादनांचे उत्पादन व ट्रेडिंग, २. त्यांच्या स्वत:च्या टॅंकर्स मार्फत मोठ्या प्रमाणात बिटुमेन व एलपीजी करिता लॉजिस्टीक्स प्रदान करणे, ३. वाईंड मिल्सच्या मार्फेत जनरेट्स पावर. विविध प्रमाणात महसूल हणून सीजनरल नेचरच्या संबंधात व्यवसायाय करणे. कंपनी तळोजा, बेलगाव, बडोदा व हैंदराबाद येथे युनिट्सचे उत्पादन करत आहे व त्यांचे स्वतःचे मोठ्या प्रमाणात बिटूमेन स्टोरेज सुविधा/टर्मिनल्सचे बडोदा, दिधी व सध्या त्यांचे उत्पादन तळोजा येथे आहे. कंपनीच्या मागे त्यांनी अतिरिक्त मोठ्या प्रमाणात बिद्रुमन स्टोरेज सुविधा केली आहे जो कारवार, हलदिया व मैंगलोर येथे आहे. कंपनीच्या इंडियन होली ओन्ड सबसायडरी कंपनी - बिद्रुमिनेक्स कोचिन प्रायव्हेट लिमिटेड यांनी सुद्धा बिटूमन व बिटूमिनस उत्पादनांचे उत्पादन करण्याकरिता सुरुवात केली असून ती त्यांच्या ओव्हरसीज होली ओन्ड सबसायडरी केपनी - एआयसीएल ओव्हरसीज एफब्रेड - एलएलसी, रास अल खैमाह, यूएई व संबंधात मार्गदर्शक/ अधिसूचनांसह त्यांचे वाणिज्यीक कार्यचलन पार पाडण्याकरिता विशेषकृत बिटूमेन वेसेल्साचा ताबा घेण्यात आला आहे व ओव्हरसीज संपूर्ण वेळ सबेसायडरी कंपनी असून ओव्हरसीजे डायरेक्ट इन्वेस्टमेंट्स (ओडीआय) संबंधात वेळोवेळी रिझर्व बॅंक ऑफ इंडियाद्वारे दि. ३१ मार्च,

८. सदर ओव्हरसीज डब्यूओएस सध्याचे अंदाजे रक्कम रु. १७८,८५,६७,९५५ बुक्समीधील खाते वि. ३१ मार्च, २०२३ रोजी जारी करून बीटुमेन/ बल्व लिक्वीड कारगो यांच्या क्षमतेच्या संबंधात त्यांचे रक्कम रु. ५०४,२२,१६,८२८ (कॉर्पोरेट हमी समाविष्ट) विशेषकृत बिटुमेन असावी. अगरवाल ट्रान्सलिक प्रायक्हेट लिमिटेड यांच्यासह अन्य भारतीय संपूर्ण मालकीचे सबसायडरी कंपनीने सीआयआरपी तारीख असेल. कॉर्पोरेट हमी दावे रेक्कम रु. ३०१,८८,२३,५५४/- अनुसार आरपी अनुसार पुढे आरपी अनुसार रु. १३६,०७,९७,२३२/- अनुसार पासून कंपनीने संदर्भित वर्षांकरिता एनबीएफसी (गैर जमा) कंपनीचे डब्ल्यूओएस जारी करून प्रलंबित मंजूरी/ परवॉना यॉंच्या संबंधात जारी

केलेली रु. १८,४९,१८२/- सूची पाहावी.

९. सस्पेंडेड व्यवस्था अनुसार लोव्हें ॲन्ड लायसन्स १, ४, ५, ६ वा ७वा कॉर्पोरेट कार्यालय, अधिकारी चेंबर्स यांना नावे मे. टीव्ही विजन लिमिटेड व मे. एसएबीई इव्हेंट्स ॲन्ड गव्हरनन्स आता मेडिया लिमिटेड, वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता बैंकेसह एनपीए म्हणून वर्गीकृत केले आहे. संपूर्ण इक्विटी शेअर्स बीएसई व एनएसई वरील पोस्ट कन्वर्जन संबंधात आवंटित आहे. पुढे, संपूर्ण फंड्स सदर विहित अनुसार जारी करण्यात येतील : केर्जाची वसुली, भांडवल खर्चे, गुंतवणूक व सभेचे कार्यरत भांडवल आवश्यकता. व दि. १ जुलै, २०२० अनुार कॅपनीच्या हितसंबंध यांच्यासह कर्जे करार केले आहेत. श्री. मार्कंड अधिकारी यांच्या समक्ष सन्मा. एनेसीएलटी मुंबई खंडपीठ यांच्याद्वारे जुलै, २०२०

१०. ञोकडेवारी दि. मार्च, २०२३ व मार्च २०२२ अछोरकरिता उर्वरित आकडेवारी असून तिामही संबंधित वित्तीय वर्षापर्यंत लेखापरीखित वर्षाकरिता प्रसिद्ध केली आहे.

११. ठराव विशेषज्ञ यांनी सबसायडरी बुक्समध्ये कंपनी अहवाल अंतर्गत सदर वर्ष दरम्यान त्यांचे कार्यचलन खंडित करत आहेत व दि. ३१ मार्च, २०२२ अखेर तिमाही व पूर्व

कालावधीकरिता वित्तीय अहवाल दिला आहे. १२. चालू कालावधी स्पष्टीकरण आवश्यक करण्याकरिता पूर्व कालावधीची आकडेवारी रिग्रुप्ड/ रिअरजेंड करण्यात येत आहे.

श्री अधिकारी ब्रदर्स टेलेविजन नेटवर्क लिमिटेडकरिता सही/

विजेंद्र कुमार जैन ठराव विशेषज्ञ